

SUPREME PETROCHEM LTD

Regd. Office:

Solitaire Corporate Park, Building No. 11, 5th Floor, 167, Guru Hargovindji Marg, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai-400 093. INDIA ©: 91-22-6709 1900 Fax - 022 - 4005 5681 • CIN: L23200MH1989PLC054633 Website: www.supremepetrochem.com • Email: corporate@spl.co.in

Ref: CFA/CS/86/AGM_36/2025-2026

November 12, 2025

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
1st Floor, Dalal Street,
Mumbai - 400 001
Script Code - 500405

National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, Bandra Kurla Complex Bandra East,

Mumbai – 400 051

Scrip Code - SPLPETRO

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper publication regarding opening of special window for re-lodgement of transfer requests of physical shares

In accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, special window has been reopened for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected or returned but not attended to due to deficiency in the documents/process or otherwise, for a period of six months from July 07, 2025 till January 06, 2026.

Referring to the above, the Company has published details of the opening of the window in the following newspapers, the copies of which are enclosed herewith for your information and record:

(1) Business Standard (English) dated November 12, 2025

(2) Pudhari (Marathi) dated November 12, 2025

Thanking you.

Yours faithfully,

For Supreme Petrachem Ltd

D. N. Mishra

Asst. Vice President (Legal) & Company Secretary

Encl.: As above








Decode market moves with sharp, fast, expert analysis every day with Stocks in the News in Business Standard.

To book your copy, SMS reachbs to **57575** or email order@bsmail.in



Business Standard Insight Out

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client AKSHAYA AMBERNATH SAWANT Owner of Room No. A-02, Charkop (1 BHAGYALAXMI Co-0p Hsg. Society Ltd. situated at Plot No. 550, RSC-59, Sector-5 Charkop, Kandivali (W) Mumbai – 400 067 Charlop, Randivan (W) Multibal – 400 007 have entered into Agreement of sale with SATISH NANJI TANK and DIPIKA SATISH TANK vide Document No-MBI22-19406-2025,Dated 06/11/2025 ,Receipt No-15411.

My client further states that her husban AMBARNATH KRISHNA SAWANT grexpired on 12/07/2022, and leaving behin y client and their two children namely, 1 AKSHAYA AMBERNATH SAWANT (wife 2) PRACHI SAGAR NIRBHAV (Marrie Daughter), 3)SAURABH AMBARNATH SAWANT(SON), post demise by all procedure of Mhada Authorities the said room was transferred on my clients name.

พระเลยเลย unimy clients name. My client further states that all my legal heirs have released their shares through saic Release Deed, vide Document No- MBI22-19405-2025, Dated 06/11/2025, Receipt No-15410.

15410. My client state that, now have entered into Agreement for Sale the said room premises and if any person/s and/or any financial institutions have any objection, by way of inheritance, Share, Mortgage or encumbrance he/she/they shall submit the objection, claim within 15 days of Publication of this Notice along with the documentary in the helder mentioned Advanced. evidence, in the below mentioned Advocate address, after the expiry of 15 days No Clain shall be entertained. Date: 12.11.2025 ADV. SHARMILA PAWAR Place : Mumbai (Advocate High Court Mahi Bungalow, Plot No.22/212 Sector-V, Charkop, Kandivali (W) Mumbai-400067. Mobile No.9930923876

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public an large that MR. SUMANTLAL CHHOTALAL SHAH is the co-owner of New Flat No B/1201, 12th floor, Shikhhar Apartmen Shree Raghuvanshi Apartments CHS Ltd.. Near Ghanta Panwala Chandavarkar Road, Borivali (West) Mumbai 400 092, (hereinafter referred to as the "said present Flat") before redevelopment old flat No. B/701, 7th floor, Shree Raghuvanshi Apartments CHS Ltd., Near Ghanta Panwala Chandavarkar Road, Borivali (West) Mumbai 400 092 (old flat premises).

MR. SUMANTLAL CHHOTALAL SHAH expired on 06/08/2024 at Mumba leaving behind him 1) SMT. MANDAKIN SUMNATLAL SHAH & 2) MR. TUSHAR SUMANTLAL SHAH are only legal heirs and successors and lega representatives of the aforesaid deceased and Flat.

Therefore, any person having any claim/interest/right in respect of the said flat by way of inheritance, shares, sale mortgage, lease, lien, license, gift possession or encumbrance howsoeve or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his/her/their such claim, if any with all supporting documents failing which the transactions shall be completed without reference to such claims and the claims if any of such person shall be treated as waived and not binding on my client.

Date: 12/11/2025

ADV. MANGAL KAMBLE (Advocate High Court)

217/A, Ajanta Square Mall, Near Borivali CMM Court Borivali (W), Mumbai-400 092

PUBLIC NOTICE

THAT, my clients 1. MRS. FIROZABANOC SHOEB SHAIKH, 2. MRS. ANISA BANG MEHTAB ALAM SHAIKH, 3. MRS. RAFIY RANO MOHD SHOFR SHAIKH 4 MRS SHAGUFTA PARVEEN CHOWDHARY, MR MOHD AIRAAF MOHD SHOFE SHAIKH, 6. MRS. SHABANA PARVEEN MOHD ASIF SIDDIQUI, 7. MR. HASAN RAJA SHAIKH & 8. MRS. RESHMA BANC MOHD SUFIAN CHOWDHARI hereb issues notice to the public at large that MR. MOHAMMED SHOEB ABDUL RAZZAK SHAIKH died on 07/09/2010 and after his death they state that they all are the only Legal and Lawful heir o his property A/402, MAKKA HOUSE CHS LTD: Kashimira, Mira Road (E), Dist Thane-401107.

Any person having any issue or right or he said flat premises please contact or the said flat Address before 14 days rom the date of the said Notice

ADV. ABDUL MABOOD CHAUDHAR 8898644111

PUBLIC NOTICE

[Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014] Advertisement to be published in Newspan for the change in Registered Office of the Company from one state to another Before the Central Government Regional Director

Western Region, Mumbai

Everest 5th Floor, 100 Marine Drive Mumbai Maharshtra - 400002 n the matter of sub-section 4 of section 13 f the Companies Act 2013 and clause (a of sub-section (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules 2014 AND

n the matter of M/S AL MOVERS
PRIVATE LIMITED having its Registered Office at "Warehouse & 2 C-8, Balaji Complex, Bhatale Mankoli Bhiwandi, Anjur Thane 3hiwandi, Maharashtra, India 421302

Notice is hereby given to General Public tha the company proposes to make the application to the Central Government unde section 13 of the Companies Act 2013 seeking confirmation of alteration o Memorandum of Companies of the company in term of special resolution passed at Extra ordinary General Meeting held on MONDAY, 3⁵⁰ DAY OF NOVEMBER 2025 to enable the company to change it Registered Office from "State of Maharashtra" to "State of Harvana" withi he Registrar of Companies Delhi Harvana.

ny person whose interest is likely to be affected by the proposed change, may deliver either on MCA portal (www.mca.gov.in) by filling investor omplaint form or cause to be deliver or sen y registered post of his/her objection upported by an affidavit stating the natur of his/her interest and ground of opposition to the Regional Director at the Address "THE REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION, EVEREST 5TM FLOOR, 100 MARINE DRIVE MUMBAI MAHARSHTRA **400002**", within 14 Days of date o publication of this notice with a copy to the applicant company at its registered office a ne address mentioned below

ADDRESS OF REGISTERED OFFICE: Varehouse 1 & 2 C-8, Balaji Complex Bhatale Mankoli Bhiwandi, Anjur, Thane

Bhiwandi, Maharashtra-,421302 (Prese For and on behalf of applicar

AL MOVERS PRIVATE LIMITED

SANTOSH BHARIJA Date: 11/11/2025 (DIRECTOR Place: Bhiwandi, DIN: 0736840

PUBLIC NOTICE

NOTICE is given on behalf of Mr. Hitesh Mahesh Shah and Mrs. Kokila Mahesh Shah ("my clients"), who intends to purchase by ing into transaction for Garage No. GD - 06, admeasuring about 130.73 Sq. ft. carpet area on the Ground floor, "D" Block of Poonam Apartments, belonging to Poonam Property Coop. Housing Society Ltd., situated at Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400 018 ("said Garage") more particularly described in the

schedule mentioned hereunder Mrs. Dariyav Kaulchand Jogani ("said Owner") has represented to my clients that the said Premise is free from all encumbrances charges, liens, litigations and/or third-part rights/ claims of any nature whatsoever. The owner declares that the original chain of title documents for the said Garage viz. from the Builders, Poonam Property Const. Co. Ltd., to Crest Hotels Ltd., and from the Crest Hotels Ltd to present owner alongwith other important documents were destroyed due to termit infestation therefore, they do not have original title documents for said Garage. The owner has claimed sole ownership of said Garage as pe records of Poonam Property Co-op. Housing Society Ltd. and paying Society maintenance

and Municipal taxes since 1985. Therefore, any person having any right title interest claim or demand of any nature whatsoever regarding the property by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease tenancy, subtenancy, lien, license hypothecation, transfer of title or beneficia nterest under any trust right of prescription or pre-emption under any agreement or other disposition or any decree or order of any court or award otherwise claiming howsoever is required to make the same known in writing along with documentary proof, to the undersigned within 14 days from the date o publication thereof failing which the claim/s of such person/s will deemed to have been waived and/or abandoned.

SCHEDULE OF THE PROPERTY

Garage No. GD - 06, admeasuring about 130.73 Sq. ft. carpet area on the Ground floor, "D" Block of Poonam Apartments, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai – 400 018 belonging to Poonam Property Co-op. Housing Society Ltd., situated at Dr. Annie Besant Road Worli, Mumbai- 400 018 constructed on land bearing Plot No. 'H2' & 'H3' of Shiv Sagar estate on Property bearing C. S. No. 2 (part) of Worli Division situated at Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018 and duly assessed by Asst. Assessor & Collector, G/South Ward of Municipal Corporation of Greater Mumbai under assessment No. GS1405920080000 situate lying and being Registration District and sub district of Mumbai City.

Dated this 12th day of November 2025. Mr. Sudhakar Pandaram Advocate, High Court at Bombay.

PUBLIC NOTICE NOTICE is given on behalf of my clients

Mr. Hitesh Mahesh Shah and Mrs. Kokila Mahesh Shah ("my clients"), intends to ourchase by entering into transaction for Flat No. D-02 admeasuring about 553.82 sq. ft. Carpet area on the Ground floor, D-1 Block Poonam Apartments belonging to Poonam Property Co-op. Housing Society Ltd., situated at Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018 **("said Premise")** more particularly described in the schedule hereunder.

Mrs. Dariyav Kaulchand Jogani ("said Owner") has represented to my clients that the said Premise is free from all encumbrances charges, liens, litigations and/or third-part ights/claims of any nature whatsoever. Th owner declares that the original title document for the said Premise viz. from the Builders Poonam Property Const. Co. Ltd. to Crest Hotel Ltd. alongwith other important documents wer destroyed in termite infestation therefore, the do not have said original title document for said Premise. The owner has claimed sole ownershi f said Premise as per the records of Poona Property Co-op. Housing Society Ltd. and payin Society maintenance and taxes since 1985.

Therefore, any person having any right titl nterest claim or demand of any nature whatsoever regarding the property by way o sale, exchange, mortgage, charge, gift maintenance, inheritance, possession, lease tenancy, subtenancy, lien, license hypothecation, transfer of title or beneficia nterest under any trust right of prescription o pre-emption under any agreement or othe disposition or any decree or order of any court o award otherwise claiming howsnever is required to make the same known in writing along with documentary proof to the undersigned within 14 days from the date of publication thereof failing which the claim/s o such person/s will deemed to have been waive and/or abandoned.

SCHEDULE OF THE PROPERTY

All the shares, rights, title and interest in respect of all that Five (05) fully paid-up shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos. 1486 to 1490 (both inclusive) bearing Share Certificate No. 301 and Five (05) fully paid-up shares o Rs.50/- each bearing Distinctive Nos. 2516 to 2520 (both inclusive) bearing Share Certificate No. 343 issued by Poonam Property Co-op Housing Society Ltd., bearing Registration No BOM / HSG / 3780 of 1972 for **Premise No. D** -**02** on the Ground floor, in the D -1 Block o Poonam Apartments admeasuring 553.82 sq. ft Carpet area duly assessed by Asst. Assessor & Collector, G/South Ward of Municipa Corporation of Greater Mumbai unde assessment No. GS1400590080002 standing on all that piece and parcel of land bearing Plo No. 'H2' & 'H3' of Shiv Sagar Estate on Propert bearing C. S. No. 2 (part) of Worli Division situated at Dr. Annie Besant Road, Worli - 400 018 within the Registration District of Mumbai City.

Dated this 12th day of November 2025. Mr. Sudhakar Pandaran Advocate, High Court at Bombay.

बैंक ऑफ इंडिया **BOI** रि Relationship beyond banking

NAVI MUMBAI ZONAL OFFICE, MDI BUILDING, PLOT NO.30, SECTOR-11, BELAPUR C.B.D, NAVI MUMBAI-4000164, TEL-(022)-27564913,

TENDER NOTICE

Bank of India, a leading public sector bank invites offers in a prescribed format from prospective landlords / bidders for premise of Ambadi branch. For details of the advertisements kindly visit tender menu of Bank's website www.bankofindia.co.in and go through the following tender numbers: 1.Ambadi, Thane------6899-07112025 dated 07th, Nov 2025.

Applicants are requested to submit their tender application on or before the last date of submission of tender. Any corrigendum to these tender notices would be published in the same website only.

V.R.Woodart Limited

CIN: L51909MH1989PLC138292 legistered Office: Shop No. 1, Rajul Apartments, 9, Harkness Road, Walkeshwar Mumbai-400006

Tel.: 91 (22) 43514444 | E-mail: investors@vrwoodart.com | Website: www.vrwoodart.com

lotice to the Shareholders of the Company Special Window for Re-Lodgement of Transfe Requests of Physical Shares.

Pursuant to SEBI Circular dated July 02, 2025, please note that the Company has launched rusual to SLD related values duly 22, 2025, please fluid the Company has included a one-time special window for physical Shareholders for re-lodgement of share transfer deed which were lodged prior to April 01, 2019 but were returned/rejected due to deficiencies in documentation. The shares re-lodged for transfer will be processed only in dematerialised form during this window. The Special Window will remain open till January 06. 2026. Eligible Shareholders may submit their transfer requests along with the requisite documents to the Registrar and Share Transfer Agent of the Company-

Name: MUFG Inti me India Private Limited

Unit: VR Woodart Limited Address: C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai-400083 E-Mail Id: investor.helpdesk@in.mpms.mufg.com By Order of the Board

Vebsite: www.in.mpms.mufg.com Place · Mumba

Date : November 11, 2025

Mrs. Minal Pati

Additional (Whole Time) Director &

For V.R.Woodart Limite

SURYA ROSHNI LIMITED

REGD. OFFICE : PRAKASH NAGAR, SANKHOL, BAHADURGARH 124 507 (HARYANA)
Corporate Identity Number (CIN) - L31501HR1973PLC007543

Email - investorgrievances@sroshni.com | Website - www.surya.co.in
Phone - 01276 - 241540, Fax - 01276 - 241886 SURYA

DECLARATION OF INTERIM DIVIDEND AND RECORD DATE

The Board of Directors of the Company has at its meeting held on Tuesday lovember 11, 2025 declared an Interim Dividend of ₹2.50 (50%) per Equity Shares of ₹5.00 each of the Company. The interim dividend shall be paid within 30 days from the date of declaration i.e. on or before 10th December, 2025, to the equity shareholders of the Company, whose names appear on the Register of Members o the Company or in the records of the Depositories as beneficial owners of the shares as on Monday the 17th November, 2025, which is the Record Date fixed for the

he above information is also available on the website of the Compan (www.surya.co.in) and on the website of the Stock exchanges where the shares of the Company are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) By Order of the Board for SURYA ROSHNI LIMITED

Place: New Delhi Dated: 11th November, 2025

B B SINGAL CFO & COMPANY SECRETARY Membership No. ACS-10781

SBI भारतीय स्टेट बेंक Kohinoor City, Commercial-1, 6th Floor State Bank of India Mumbai-400070 Tel::41916203

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following borrower/s MR. ANANDA MARUTI PATIL & MRS. SWAPNALI ANANDA PATIL Resi. (1) Jalandhar Sutar Chawl, Shastri Nagar Vibhag No.2, Near Yasodhan English School, Thane (W)-4006006. (2) At.Post. Hitani, Tal. Hukkeri, Dist. Belgavi, Karnataka-591225. Employer Add.: Trinity Machanical Services P.O. Box 8807, Dubai, UAE. Home Loan A/c No. 38143621901 have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA) on 19.04.2024. The notices were issued to them on 07.11.2025 under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but have been returned unserved, they are hereby informed by way of this public notice.

Amount Outstanding: Rs. 19,92,986.00/- (Rupees Nineteen Lacs Ninety Two
Thousand Nine Hundred Eighty Six Only) as on 07.11.2025 with further

interest and incidental expenses, costs, etc. The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are

The above Borrower(s) and/or their Odurantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Emorcement of security merest Act, 2002.
The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Description of Immovable properties
Flat No. 601, 6th Floor, B Wing, Admeasuring about 470 Sq.Ft. Carpet of
Complex Known as Vasani Complex, Situated on the Land bearing Survey
No.50, Hissa No.1, At Village Belavali, Taluka Ambernath, Dist. Thane **421503.**Date: 07/11/2025 Place: HLC Sion, Mumbai Authorised Officer, State Bank of India

SUPREME PETROCHEM LTD

Regd. Office: Solitaire Corporate Park, Building No.11, 5th Floor, 167, Guru Hargovindji Marg, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093 Tel. No. : 022-67091900 / 66935927 | E-mail : investorhelpline@spl.co.in Website: http://www.supremepetrochem.com

NOTICE TO SHAREHOLDERS - SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Notice to the shareholders is hereby given that SEBI vide its Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, has opened a special window particularly to facilitate re-lodgement of transfer deeds that were lodged prior to the deadline of April 1, 2019 and were rejected or returned or not attended to, due to deficiency in the documents/process or otherwise, for a period of six months from July 07, 2025 till January 06, 2026.

Shareholders who wish to re-lodge their all requisite documents for transfer of shares are hereby requested to contact our Registrar and Share Transfer Agent (RTA) viz. KFin Technologies Limited at Selenium Tower "B", Plot No.31 & 32, . Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad 500032 - Toll Free No.:1800-3454-001. In case of any queries, the shareholders may address the same by sending an email to RTA at einward.ris@kfintech.com or by raising a query on www.kfintech.com under the Tab "Investor Charter" Alternatively, they may correspond with the Company at investorhelpline@spl.co.in.

During this period the securities that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the Company/RTA as on date) shall be issued only in dematerialized (demat) mode, subject to successful verification of documents.

A communication in this regard is also available on the website of the Company a https://supremenetrochem.com/investor-relations/

For Supreme Petrochem Ltd

Place: Mumbai Date: 11.11.2025

D.N.Mishra **Company Secretary & Compliance Officer**





		Quarter Ended	Quarter Ended	Financial Year Ended
SI No.	Particulars	30.09.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1.	Total Income from Operations (Net)	305.47	237.73	963.27
2.	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(102.62)	(106.97)	(449.41)
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(102.62)	(106.97)	(449.41)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(99.65)	(90.21)	(439.06)
5.	Equity Share Capital (Face Value of Equity Share Rs.10/- per share)	1,630.87	1,630.87	1,630.87
6.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)			(1499.37)
7.	Earning per Share(of Rs.10/- each) (for Continuing operations) (Not Annualised) Basic Rs. Diluted Rs.	(0.61) (0.61)	(0.55) (0.55)	(2.69) (2.69)

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th Sept 2025 filed with the properties of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th Sept 2025 filed with the properties of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th Sept 2025 filed with the properties of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th Sept 2025 filed with the properties of the properties of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th Sept 2025 filed with the properties of the properties of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th Sept 2025 filed with the properties of the proStock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The above disclosure is made as per revised SEBI guidelines. The Full Format of the Quarter ended Results are available the websites of the Bombay Stock Exchange www.bseindia.com and Company's Website: www.oclwed.com.

The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at th rine according to the Board of Directors at the respective meeting held on the November 11, 2025. The current quarter results are Audited by the Statutory Auditor of the Company.



OLYMPIC CARDS LIMITED N. MOHAMED FAIZAL - MANAGING DIRECTO DIN : 00269448

For and on behalf of Board of Directors of

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate(s) for the undermentione equity shares of "Ultratech Cement Limited" has/have been lost and I an applying to the Company for the issue of duplicate share certificate(s). Any person who has /have a claim in respect of the said equity share should lodge the same with the Company at its corporate office address a 'Ultratech Cement Limited" at B-Wing Ahura Centre 2nd Floor, Mahakal Caves Road Andheri East, Mumbai, Maharashtra, India, 400 093., withir 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid holder/claimant without any further

intimation and no further claim would be entertained from any person(s).				
Ledger Folio No.	Name of the Shareholder(s)	No. of Shares	Certificate No(s).	Distinctive Nos.
70593530	Saroj Bhandari	48	113968	34897409 to 34897456

SAROJ BHANDARI Date: 12.11.2025 Name of the Shareholder(s)

Navi Mumbai Municipal Corporation

Tender Notice No. NMMC/ CE/283/2025-2026 Name of work: (83994) Improvement of Ghansoli Ward Central Crematorium at Kaulaali by Constructing RCC Shed, installation of Gas Crematorium & Carrying Allied Civil Works. Estimated Cost (Rs.) :- 3,67,94,185/-

Tender booklets will be available on e-tendering computer system at https://mahatenders.gov.in on Dt.12/ 11/2025 The tender is to be submitted online at https://mahatenders.gov.in For any technical difficulties in the e-tendering process, please contact the help desk number given on this website.

The right to accept or reject any tender is reserved by the Hon'ble Commissioner of Navi Mumbai Municipal Corporation.

(Shirish Aradwad) City Engineer

IMMC PR Adv no./732/25 Navi Mumbai Municipal Corporation

V.R. Woodart Limited

Regd.Off.: Shop No. 1, Rajul Apartments, 9, Harkness Road, Walkeshwar, Mumbai - 400006 CIN: L51909MH1989PLC138292 Website: www.vrwoodart.com E-mail: investors@vrwoodart.com Tel.: 022-43514444

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025				
(Rs. in Lakhs except EPS data				
	Quart	Half Year Ended		
Particulars	Sept. 30, 2025	Sept. 30, 2024	Sep. 30, 2025	
	Unaudited	Unaudited	Unaudited	
Total Income from Operations	0.00	0.00	0.00	
Net profit/ (loss) for the period (before Tax and Exceptional and/or Extraordinary item)	(27.03)	(1.89)	(64.59)	
Net profit/ (loss) for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary item)	(27.03)	(1.89)	(64.59)	
Net profit/ (loss) for the period after Tax and Exceptional and/or Extraordinary item)	(27.03)	(1.89)	(64.59)	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(27.03)	(1.89)	(64.59)	
Paid-up Equity Share Capital (face value ₹10/- per share)	1,489.18	1,489.18	1,489.18	
Reserves excluding revaluation reserves (other Equity)	-	-	-	
Earnings Per Share (of Rs. 10/- each)	-	-		
Basic:	(0.18)	(0.01)	(0.43)	
Diluted:	(0.18)	(0.01)	(0.43)	
Notes:				

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on November 11, 2025. The full format of the Statement of Financial Results are available on the Website of the Company at https://www.vrwoodart.com/files/QuarterlyResults/2025 26/VRWOODRESULT-Q2-25-26.pdf and on the website of BSE Limited (www.bseindia.com). The

said full format of the results can also be accessed by scanning the QR Code provided below. The Un-audited Financial Results, for the quarter and half year ended September 30, 2025 have bee subjected to limited review by the statutory auditors. The figures for the previous reporting period haw been re-grouped/re-classified wherever necessary, to make them comparable. By Order of the Board

For V.R.Woodart Limited Mrs. Minal Pati

Date: November 11. 2025

CMS FINVEST LIMITED

Additional (Whole Time)

Director & Chairperso

CIN: L67120WB1991PLC052782 Regd Office: 10, Princep Street, 2nd Floor, Kolkata - 700072 E: cmsfinvestltd@gmail.com, W: www.cmsinfotech.co.in Phone: 91-33-4002 2880, Fax: 91-33-2237 9053

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025

Particulars 30.09.2024 30.09.2025 30.06.2025 30.09.2025 Unaudited) (Unaudited) Unaudited) (Unaudited) Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items #)
Net Profit / (Loss) for the period (3.14)1.23 (2.23)(1.90)before tax (after Exceptional and/or Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or (2.23 1.90 Extraordinary items #) (3.14)1.23 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (2.46)(1.43)Equity Share Capital 399.59 1399.59 1399.59 1399.59 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic : (0.02)(0.01)(0.01)2. Diluted (0.02)0.01 (0.01 (0.01

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.cse-india.com and on the Company's

website: www.cmsinfotech.co.in b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financia item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. c) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in

accordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable. Date: 10th November, 2025

For CMS FINVEST LIMITED Sd/- Surendra Kumar Jain, Managing Director
DIN NO. 00166852

By order of the Board

केनरा बैंक Canara Bank CANARA BANK REGIONAL OFFICE - THANE, DP CODE - 8358 CANARA

BANK, REGIONAL OFFICE, DOSTI PINNACLE, FIRST FLOOR, ROAD NO. 22, NEAR NEW PASSPORT OFFICE, THANE WEST- 400604 MUMBAI Branch Ref :RO/LEGAL /SARFAESI/290/2025/BHIWANDI Date: 07.11.2025

POSSESSION NOTICE Where as the under signed being the Authorized Officer of the Canara Bank under the

Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 13.08.2025 TO MR. SURYARHAN SUKDEO CHAVHAN (BORROWER) & MRS. VAISHALI SURYABHAN CHAVHAN(CO-BORROWER) AT ROOM NO.504, 5[™]FLOOR, HOUSE NO.1188,ANANTA LAXMI TOWER, TADALI ROAD, OPPOSITE VARAHALA DEVI MANGAL BHAVAN, KAMATGHAR BHIWANDI, THANE - 421305 to repay the amount mentioned in the notice being Rs.16,16,203.72 (RUPEES SIXTEEN LAKHS SIXTEEN THOUSAND TWO HUNDRED THREE & SEVENTY TWO PAISA ONLY), plus unapplied interest and

charges within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowe and public in general, that the under signed has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him /her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rules on this 07 th day o NOVEMBER of the year 2025.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CANARA BANK, BHIWANDI (6727) BRANCH for an amount of Rs. 15,94,249.72/-Rupees FIFTEEN LAKH NINETY FOUR THOUSAND TWO HUNDRED FORTY

NINE AND SEVENTY TWO PAISE only) and interest thereon **Description of the Immovable Property**

Residential Flat No.404, on The 4th Floor ,admeasuring Area 45.23 Sq.mtrs (carpet Area) which is inclusive Of Area Of Balcony in The Building No.1. known As "gajanan Sankul" Land Bearing Survey No.54,hiss No.2,lying Being 8

Situated At Village Kamatghar, Taluka Bhiwndi, District - Thane -421305 Date: 07.11.2025 Place : THANE

For Canara Bank AUTHORISED OFFICER

राज्यातील न्यायालयांसह न्यायमूर्तींच्या सुरक्षेत वाढ

अतिरिक्त ८ हजार २८२ सुरक्षारक्षकांची करणार नियुक्ती

राज्यातील न्यायालयांचा परिसर, न्यायमूर्ती व न्यायाधीश यांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नियुक्तीस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सुरक्षारक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून (एमएसएससी) उपलब्ध करून घेण्यात येणार

न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ -छत्रपती संभाजीनगर येथे जनहित याचिका दाखल करण्यात आली



 मुंबई उच्च न्यायालयांपासून ते खंडपीठ, कोल्हापूर सर्कीट बेंच, राज्यातील जिल्हा न्यायालये व अन्य न्यायालये यांच्यासह

न्यायालयांसाठी आणि ३ हजार ५४० सुरक्षारक्षक न्यायमूर्ती, न्यायाधीशांच्या निवासास्थानांसाठी नियुक्त केले जाणार आहेत. या सुरक्षारक्षकांच्या वेतनासाठी आवश्यक ४४३ कोटी २४ लाख ८४ हजार ५६० कोटी रुपयांच्या तरतुदीस बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले होती. त्याअनुषंगाने गृह विभाग, विधि व न्याय विभाग यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्वेक्षण तसेच आढावा बैठकांनंतर राज्य शासनास अहवाल सादर

देण्याचा निर्णय घेण्यात आला

वीज नियामक आयोगासमोरील कामकाजाचे रेकॉर्डिंग अनिवार्य नाही

मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली जनहित याचिका

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर झालेल्या कामकाजाचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य करण्याची मागणी करणारी जनहित याचिक मंगळवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. आयोगापुढील कामकाजाचे रेकॉर्डिंग कोणत्याही न्यायालयात पुरावा म्हणून वापरले जाऊ शकत नाही, असे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणॉय यांनी वीज नियामक आयोगासमोरील कामकाजाचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी करित जनहित याचिका दाखल केली. त्या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली. शेणॉय यांनी आरोप केला की आयोगासमोरील कार्यवाही अनेक त्रुटी असल्यामुळे आयोगाच्या कामकाजातील विसंगती उघड करण्यासाठी

न्यायालयाचे निरीक्षण



• याचिकाकर्ता पुरावा म्हणून ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग वापरण्याची मागणी करत आहे. मात्र कोणत्याही न्यायालयीन कार्यवाहीचा पुरावा म्हणून वापर करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. या याचिकेद्वारे

करीत आहे. अशाप्रकारची याचिका दाखल करण्याची पद्धत रद्द करावी, असेही न्यायालयाने नमूद केले.

रेकॉर्डिंग आवश्यक आहे. संबंधित न्यायालयात पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केला.

तर आयोगाच्या वतीने ऍड रत्नाकर सिंह यांनी याचिकेला जोरदार आक्षेप घेतला एमईआरसीने अंतर्गत कारणांसाठी कार्यवाहीचे ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची ही व्यवस्था केली आहे. तर वीज कायदा २००३ मध्ये कार्यवाहीचे अनिवार्य रेकॉर्डिंग करण्याची कोणतीही तरतूद नाही. याकडे न्यायालायचे लक्ष

याची दखल घेत खंडपिठाने याचिकाकर्त्याचा युक्तिवाद अमान्य करीत जनहित याचिका फेटाळून कामकाजाच्या रेकॉर्डिंगवर आधीच

सार्वजनिक खटला चालविणे आवश्यक आहे आणि न्याय प्रशासनावर जनतेचा विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे. त्यामुळे न्यायिक न्यायाधिकरण, न्यायालये इत्यादींनी खुल्या न्यायालयात खटले ऐकले पाहिजेत आणि लोकांना न्यायालयात प्रवेश दिला पाहिजे असे निरीक्षण उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवले.

पुर्णा सहकारी साखर कारखाना लि.वसमतनगर जि.हिंगोली.

मो. ९८८९७३१४५४, ७७१९०४१२२२ ईमेल purnasakhar@hotmail.com

आम्ही २५०० मे.टन दैनिक गाळप क्षमता असलेल्या साखर कारखान्यामध

२) बोयोडायजेस्टर आणि १० टिपीडी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लॅंट आणि २) सध्या

गस्तित्वात असलेल्या ३० केएलपीडी सी-मोलासेसवर आधारित डिस्टीलरी कम

इथेनॉल प्लॅंटचे धान्य वापरून ४० केएलपीडी मल्टीफीड डिस्टीलरीत रूपांतर करून

उभारणी करीता स्वतंत्र ई-निविदा मागविण्यात येत आहेत. ई-निविदांच्या माहीतीसाठी

such person/s will deemed to have been waiv SCHEDULE OF THE PROPERTY

Garage No. GD - 06, admeasuring abou 130.73 Sq. ft. carpet area on the Ground floor "D" Block of Poonam Apartments, Dr. Anni Besant Road, Worli, Mumbai — 400 01 pelonging to Poonam Property Co-op. Housing Society Ltd., situated at Dr. Annie Besant Road Worli, Mumbai- 400 018 constructed on Jan oearing Plot No. 'H2' & 'H3' of Shiv Sagar estate on Property bearing C. S. No. 2 (part) of Worli Division situated at Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai – 400 018 and duly assessed by Asst. Assessor & Collector, G/South Ward o Municipal Corporation of Greater Mumbai unde assessment No. GS1405920080000 situate ying and being Registration District and sub

district of Mumbai City. Dated this 12th day of November 2025. Mr. Sudhakar Pandaran Advocate, High Court at Bombay

नाशिक, नागपूर, धाराशिव जिल्हा बँकांना ८२७ कोटींचे भागभांडवल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी रुपये देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ

कारवाईची धमकी

देऊन अल्पवयीन

मुलांकडून खंडणी

कारवाईची धमकी देऊन दोन

अल्पवयीन मुलांकडून कॅश आणि

खंडणी वसुली केल्याप्रकरणी

साहिल अमीत नायक आणि

अनिरुद्ध अनिलकुमार पाठक ऊर्फ

आदित्य या दोघांना एमएचबी

सोसायटीमध्ये तक्रारदार आणि

साक्षीदार राहत असून एकमेकांच्या

परिचित आहेत. मे महिन्यांत दोन्ही

मुले सिगारेट पित होते. दुसऱ्या

दिवशी समीर आणि अनिरुद्ध या

दोघांनी त्यांना त्यांचे फोटो पाठवून

त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार

त्यांच्याकडून टप्याटप्याने खंडणी

PUBLIC NOTICE

NOTICE is given on behalf of Mr. Hitesl

Mahesh Shah and Mrs. Kokila Mahesh Shal

("my clients"), who intends to purchase by

entering into transaction for Garage No. GD - 06 admeasuring about 130.73 Sq. ft. carpet area

on the Ground floor, "D" Block of Poonar

Apartments, belonging to Poonam Property Co

op. Housing Society Ltd., situated at Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400 018 ("said

Garage") more particularly described in the

Mrs. Dariyav Kaulchand Jogani ("said

Owner"), has represented to my clients that th

aid Premise is free from all encumbrance

harges, liens, litigations and/or third-part

ights/ claims of any nature whatsoever. Th

wner declares that the original chain of titl locuments for the said Garage viz. from th

Builders, Poonam Property Const. Co. Ltd., 1

Crest Hotels Ltd., and from the Crest Hotels Lt

to present owner alongwith other importar

nfestation therefore, they do not have origina

title documents for said Garage. The owner ha

claimed sole ownership of said Garage as pe

ecords of Poonam Property Co-op. Housi

Society Ltd. and paying Society maintenand

Therefore, any person having any right titl

nterest claim or demand of any natur

hatsoever regarding the property by way of

sale, exchange, mortgage, charge, gif

maintenance, inheritance, possession, lease

enancy, subtenancy, lien, license

vpothecation, transfer of title or beneficia

terest under any trust right of prescription

pre-emption under any agreement or othe

lisposition or any decree or order of any court (

award otherwise claiming howsoever

along with documentary proof to th

ndersigned within 14 days from the date

publication thereof failing which the claim/s o

ments were destroyed due to termite

chedule mentioned hereunder.

वसुल केली होती

पोलिसांनी अटक केली

बोरिवलीतील

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्हा बँकेला ६७२ कोटी, नागपूर जिल्हा बँकेला८१ आणि धाराशिव जिल्हा बँकेला ७४ कोटी रुपये देण्यात येणार आहे.

उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी,

उपविभाग पुणे यांचे न्यायालयात

सनावणी नोटीस p. आरटीएस/अँपिल/एसआर/१४५४/२०२१ दिनांक - ४/११/२०२५

श्री. गुणवंत चिमणलाल गोपानी......**अपिलार्थी**

रा. प्रमोदिनी पॅलेस, रूम नंबर २०३, बी विंग, वी

२) श्री. बाबू राघु कालेकर ३) रखमाबाई बब

ते ४ रा. लोणावळा, ता. मावळ जि. पुणे

५) प्रकाश संभाजी पंचमुख रा. लोणावळा ता

मावळ जि. पुणे ६) मंडलाधिकारी, काले, ता.

मौजे काले, ता. मावळ जि. पुणे येथील गट क्र. ७०

या मिळकतीबाबत मंडलाधिकारी काले यांनी

प्रमाणित केलेला फेरफार क्र. **१७५९** या नोंदी

वेरुद्ध अपिलार्थी या न्यायालयामध्ये अपील दाखल

केलेले आहे. प्रस्तुत अपिलाची सुनावणी दिनांक

१९/११/२०२५ रोजी पुणे विभागीय महसूल

. त्रशिक्षण प्रभोधिनी बावधन ता. मावळ जि. पुणे येथे

नकाळी १९.०० वाजता निश्चित करण्यात आली

आहे. तरी आपण किंवा आपले कायदेशीर प्रतिनिधी

यांचे मार्फत आपलेकडील पुराव्याचे कागदपत्रांसह

ामक्ष हजार राहून आपले म्हणणे मांडावे अन्यथ

या बाबत आपले[ं] काहीही एक म्हणणे नाही अरे

समजून गुणवत्तेवर निर्णय घेतला जाईल, ह्याची नोंद घ्यावी.

NOTICE is given on behalf of my clients

Mahesh Shah **("my clients")**, intends_to ourchase by entering into transaction for Fla

No. D-02 admeasuring about 553.82 sq. ft Carpet area on the Ground floor, D-1 Block

Poonam Apartments belonging to Poonam

Property Co-op. Housing Society Ltd., situated

at Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400

018 ("said Premise") more particularly

Mrs. Dariyav Kaulchand Jogani ("said

Owner") has represented to my clients that the

said Premise is free from all encumbrances

charges, liens, litigations and/or third-part

rights/claims of any nature whatsoever. Th

for the said Premise viz. from the Builders

Poonam Property Const. Co. Ltd. to Crest Hotel

Ltd. alongwith other important documents wer

destroyed in termite infestation therefore the

do not have said original title document for said

Premise. The owner has claimed sole ownership

of said Premise as per the records of Poonan

roperty Co-op. Housing Society Ltd. and payir

Therefore, any person having any right title interest claim or demand of any nature

vhatsoever regarding the property by way o

sale, exchange, mortgage, charge, gif

tenancy, subtenancy, lien, license

hypothecation, transfer of title or beneficia

interest under any trust right of prescription o

e-emption under any agreement or othe

lisposition or any decree or order of any court o

ward otherwise claiming howsoever

required to make the same known in writing

along with documentary proof, to th

undersigned within 14 days from the date o

publication thereof failing which the claim/s o

such person/s will deemed to have been waived

SCHEDULE OF THE PROPERTY

All the shares, rights, title and interest

respect of all that Five (05) fully paid-up share:

Rs.50/- each bearing Distinctive Nos. 1486 to

1490 (both inclusive) bearing Share Certificate

Rs.50/- each bearing Distinctive Nos. 2516 to

2520 (both inclusive) bearing Share Certificate

No. 343 issued by Poonam Property Co-op Housing Society Ltd., bearing Registration No

02 on the Ground floor, in the D -1 Block

Poonam Apartments admeasuring 553.82 sq. ft

Carpet area duly assessed by Asst. Assessor &

Collector, G/South Ward of Municipal

Corporation of Greater Mumbai under

assessment No. GS1400590080002 standin

on all that piece and parcel of land bearing Plot

No. 'H2' & 'H3' of Shiv Sagar Estate on Property bearing C. S. No. 2 (part) of Worli Division

situated at Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai – 400 018 within the Registration

Advocate, High Court at Bombay.

Dated this 12th day of November 2025.

ind/or abandoned

Society maintenance and taxes since 1985

vner declares that the original title documents

escribed in the schedule hereunde

मावळ मुळशी, उपविभाग पुणे करिता

उपविभागीय अधिकारी

सावरकर मार्ग, विरार (पूर्व), मुंबई–४१०४०१

रा. लक्षमी निवास, ३ रा मजला, पारशी

जेमखान्याजवळ, दादर, मुंबई १४

श्री. संदीप किसन भाये

आर्थिक वर्षात ३३६ कोटी आणि पुढील वर्षात ३३६ कोटी वितरित करण्यासही मान्यता देण्यात आली. धाराशिव जिल्हा बँकेची स्थिती

बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यासाठी सहकार आयुक्तांना निर्देश देण्यासही मान्यता देण्यात आली

भंडारी को-ऑप बँक लि.. मंबई (अवसायनात)

्रान्तः नुष्क ४०००२८ क्ष्मलं – bhandaribankinliquidation@gmail.com ई-तिलाव नोटीस् या नोटीसद्वारे बँकेच्या स्वमालकीच्या खालील मालमतेची ई-लिलाव विक्री दि.१२/१२/२०५५ रोजी दुग्रार १,०० ते ४,०० या वेळेत करण्यात येत असून अधिक मातितीकरिता https://eauction.gov.in या सकेर स्वळाल भेट द्यावी संपर्क क्र.०१२०-४००१००२,४००१००५,६२७७७८७ अधिक मदतीकरित nail ID: support-eauction@nic.in

ऑनलाईन नोंदणी अंतिम दिनांक ०९/१२/२०२५ रोजी संध्याकाळी ०५.०० वा. पर्यंत. बोलीधारक नोंदणी) (Bidder Registration) करिता डिजीटल स्वाक्षरी (DSC)आवश्यक

ा<mark>लमत्तेचा तपशिल :-</mark> इंदर शाखा - साई जागृती को.ऑप. हौ.सो.लि, ए विंग, पहिला मजला, माँ भारती शाळेजवळ, साईबाबा हॉस्पीटल बी पी. रोड, सर्वे नं. १३६/४, खारी गाव, भाइंटर (पूर्व), जिल्हा वाणे - ४०११०५, **बिल्ट अप एरिया . २६६७ ची. फु** (मालमता पाहणी आगाऊ सुनना (By appointment) देऊन पहाता येईल) (राखीब किंमत रु. १,७५,०२,१८८/-, अनामत रक्कम (EMD) रु. १७,५०,३००/- फक्त) Auction ID No. 2025_MH_32154

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्व. बांधकाम विभाग मुख्यालय

जाहीर प्रकटन क्रमांक. २४/२०२५–२६

सांगली, मिरज आणि कृपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्यालयामार्फत **सां.मि.कु. मनपाकडील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील मक्तेदार नोंदणी असलेल्या खुले प्रवर्ग मक्तेदार** यांचेकडून निविदेमधील नमूद कामांसाठी ई-निविदा पध्दतीनुसार www.mahatenders.gov.in या वेबसाईट द्वारे ऑनलाईन निविदा मागविण्यात येत आहेत.

कामाबाबतची सविस्तर माहिती निविदा फॉर्म फी कामाची मुदत शासन निर्णयाप्रमाणे दर निविदा विक्री व स्वीकारणे तसेच निविदा उघडणे व अन्य वेळापत्रक निविदा निहाय माहिती www.mahatenders.gov.in संकेत स्थळावर सविस्तर देणेत आलेली आहे ७) संपूर्ण निविदा प्रक्रिया अर्ज विक्री सादरीकरण व स्वीकृर्त

E- Tender System द्वारे कार्यरत राहील. ८) निविदा ऑनलाईन प्रसिध्दी - दि. १२/११/२०२५

सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका

जा.क्र.मनपा/सां/बांधवि/१०६३/२०२५–२६, दि. ११/११/२०२५ सांगली, मिरज, कृपवाड महानगरपालिका

SPL

सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड CIN: L23200MH1989PLC054633

नोंदणीकृत कार्यालय: सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र. ११, ५वा मजला, १६७, गुरू हरगोविंदजी मार्ग, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, चकाला, अधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९३.

दुरध्वनी क्र.: ०२२–६७०९१९००/६६९३५९२७ | ईमेल : investorhelpline@spl.co.ir संकेतस्थळ: http://www.supremepetrochem.com

भागधारकांना सूचना - भौतिक (फिजिकल) शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष खिडकी (विंडो)

भागधारकांना याद्वारे सचना देण्यात येत आहे की भारतीय प्रतिभती आणि विनिमय मंडळ (सेबीने पांच्या २ जुलै २०२५ च्या परिपत्रक क्रमांक SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P CIR/2025/97 द्वारे, १ एप्रिल २०१९ च्या अंतिम मुदतीपूर्वी दाखल केलेल्या आपि कागदपत्रांमध्ये/प्रक्रियेत कमतरता असल्यामुळे किंवा अन्यथा नाकारलेल्या, परत केलेल्या किंवा नक्ष न दिलेल्या हस्तांतरण करारांचे पुनर्लेखन सुलभ करण्यासाठी ७ जुलै २०२५ ते ६ जानेवार्र २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक विशेष विंडो उघडली आहे.

शेअरहोल्डर्सना याद्वारे विनंती आहे की त्यांनी आमच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड. यांच्याशी सेलेनियम टॉवर "बी". प्लॉट क्रमांक ३९ गणि ३२, गाचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानक्रामगुडा, सेरिलिंगमपल्ली मंडळ हैदराबाद- ५०००३२ - टोल फ्री क्रमांक:१८००-३४५४-००१ येथे संपर्क साधावा. कोणत्यार्ह शंका असल्यास, शेअरहोल्डर्सना आरटीए (आरटीए) ला <u>einward.ris@kfintech.com</u> क ईमेल पाठवून किंवा <u>www.kfintech.com</u> वर "इन्व्हेस्टर चार्टर" या टॅब अंतर्गत प्रश्न विचारू

धीत हस्तांतरणासाठी पुन्हा दाखल केलेल्या प्रतिभूति (सिक्युरिटीज) (आजपर्यंत कंपनी/आरटीएकडे प्रलंबित असलेल्या विनंत्यांसह) कागदपत्रांच्या यशस्वी पडताळणीच्या अधीन

या संदर्भात एक संदेश कंपनीच्या वेबसाइट https://supremepetrochem.com/investor-re

सप्रीम पेट्रोकेम लिमिटेड करिता स्वाक्षरी/ डी एन मिश्रा

कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई दिनांक: ११ ११ २०२५

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मडळ

ई-निविदा सूचना क्र. :- का. अ. (शहर)/मु.झो.सु.मडळ/ <u>ई-निविदा/६५/२५-२६</u>

कार्यकारी अभियंता [शहर] विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) **खोली क्र. ५३९, चौथा मजला**, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१ (दूरध्वनी क्र. २२ ६६४०५४८४) यांनी योग्य वर्गवारी तथा शासकीय किवा निमशासकीय नोदणीकृत ठेकेदाराकडून एकुण **०८** कामाकरीता बी-१ (टक्केवारी) ामुन्यातील ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागविण्यात येत आहेत. विस्तृत ई-निविदा सूचना व निविदा कागदपत्रे शासनाच्या संकेतस्थळ <u>http://mahatenders.gov.in</u>, वर उपलब्ध असतील निविदा विक्री **दिनांक १३.११.२०२५ दुपारी ०१.०० पासून दिनांक** २०.११.२०२५ सायंकाळी ५.३५ पर्यंत राहील. निविदा सूचनेबाबत शुध्दिपत्रक / बदल असल्यास फक्त <u>http://mahatenders.gov.in</u>, संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील. निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता (शहर)/मुं.झो.सु. मंडळ यांनी |राखून ठेवला आहे.

Follow us: @mhadaofficial

मुं. झो. सु. मंडळ, मुंबई

महानिर्मिती

निविदा क्रमाक

30000६२६६३

00 | 30000६२८७३ |

कामाचे वर्णन

को ज वि.के. संकुल पोफळी वसाहत येथील झाडे झुडपे तोडण्याचे

को.ज.वि.कें. संकुल, पोफळी येथील वसाहतीमधील विद्युत परिरक्षण विभागाकरिता डिजीटल विद्युत मीटरचा पुरवठा करणे.

को ज.वि.कें. संकुल, पोफळी टप्पा क्र. ३ येथील गवत, झाडे-

को ज वि.कं. संकुल, पोफळी टप्पा क्र. ३ येथे Copper

को ज वि कें. संकुल, पोफळी टप्पा क्र. ३ येथील ३० केव्ही, ९६

को ज वि के संकुल, पोफळी टप्पा क्र. ४ येथे वॉटर टॅंकसाठी

लागणाऱ्या नियंत्रण प्रणालीचा पुरवठा करुन अंमलबजावणी

को ज वि के संकुल, पोफळी येथे वाहन विभागाकरिता ड्रायव्हर व

झुडपे काढून टाकण्याचे काम करणे.

Flexible link चा पुरवठा करणे.

करण्याचे काम करणे.

क्लिनर याची सेवा पुरविणे.

३००००६२८६३ केव्ही आणि १९८ केव्ही लाइटिंग अरेस्टर्सचा पुरवठा करणे.

oc ३००००६३०१३ को.ज.वि.कें. संकुल, पोफळी टप्पा क्र. ४ येथे पाणी प्रवाह नियंत्रकाचा पुरवठा करून स्थापना करणे.

निविदा सूचना

म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

आहे की सदनिका के ५०२ ५ वा मजला संती मर्यादित, सी. टी. एस. क्र. २४२/ए (पी टी). २४४ २४६ २४६/१ ते १० आणि २४३ ऑफ विले भोशिवरा, न्यू लिंक रोड, ओशिवरा, जोगेश्वरी (प . असा उल्लेख) माझे पक्षकार यांचे वडील श्री बाबरा पामदावर चौरसिया यांच्या नावे एस आर ए एस आर डी प्राधिकरण च्या वाटप पत्र दिनां १६/१०/२०१८ द्वारे वाटप करण्यात आली.

माझे पक्षकार यांचे वडील श्री बाबुराम श्यामदा चौरसिया यांचे निधन २७ जुन, २०२५ रोजी मुंब येथे झाले आणि माझे पक्षकार यांची आई श्रीमत २६ एप्रिल, २०१४ रोजी समादी पोस्ट, विनोवाप्र बुरहानपुर, आझमगड, उत्तर प्रदेश — २२३२२१ बाबराम चौरसिया. त्यांचा मलगा आणि त्यांच्या दे मुली १) श्रीमती मंजु रामसंदेश चौरसिया आणि अीमती कुसुम धर्मेंद्र चौरसिया त्यांचे कायदेशीर वा

माझे पक्षकार श्री रविकुमार बाबुराम चौरसिया यां सदर सदनिका त्यांच्या दोन बहिणी १) श्रीमती मं ामसंदेश चौरसिया आणि २) श्रीमती कुसुम धर्मे वौरसिया यांच्या परवानगी आणि संमती ने श्री अनुरा ामबहादर यादव यांना विकण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तिस किंवा 'कटंबातील सदस्य' या

सदर सदनिका किंवा भागावर कोणताही दावा, आक्षेप गगदोपत्री पराव्यांसह माझ्या खाली नमद केलेल त्त्यावर सदर मालमत्तेच्या अधिकाराबाबत आक्षेप व्यांचे पृष्ठर्थ्य दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींर पदर सचना प्रकाशन तारखे पासन १५ दिवसा कळवावे अन्यथा सदर सदिनका ही सर्व अधिभ किंवा दबित्यापासून अशा दाव्यांच्या संदर्भाशिव मुक्त आहे असे घोषित केले जाईल आणि तदनंतर . त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल ठिकाण : मुंबई, दिनांक : १२/११/२०२५

श्री रविकुमार बाबुराम चौरसिय संपर्क – ॲड.श्रध्दा धमाले मोबाईल:९९३०२७७८४६ ईमेल- dhamale.shraddha1@gmail.com

जाहीर सूचना याद्वारे इरॉस इंटरनॅशनल मीडिय

लिमिटेड, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय कैलाश प्लाझा, दुसरा मजला, प्लॉट नं. १२, वीरा देसाई रोड जवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५३ येथे आहे ("इरॉस"), यांच्या वतीने सचना देण्यात येत आहे.

क्रिअर्ज एंटरटेनमेंट प्रा. ("क्रिअर्ज") यांनी इरॉससोबत दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ रोजी एक चित्रपट सह-निर्मिती करार केला होता. इरॉसने क्रिअर्जला रु. २,५०,००,०००/- (दोन कोटी पन्नास लाख रुपये) इतकी रक्कम प्रतिवर्ष १८% व्याजासह परतफेडीच्या अटीवर आगाऊ दिली होती. क्रिअर्जने इरॉसला रु. २,५०,००,०००/- चा पुढील तारखेचा धनादेश (post-dated cheque) दिला होता, जो सादर केल्यावर अनादरित (dishonoured) झाला

या संदर्भातील कार्यवाही महानग दंडाधिकारी न्यायालय, अंधेरी, मुंबई येथे प्रलंबित आहे. वारंवार आश्वासने देऊनही, क्रिअर्ज सदर रक्कम व्याजासह परत करण्यास किंवा त्यांच्या कोणत्याही संलग्न संस्था, उपकंपन्या किंवा इतर कोणत्याही नावाने किंव बॅनरखाली काम करणाऱ्या संस्थांद्वारे निर्मित सह-निर्मित, नियुक्त किंवा अन्यथा नियंत्रित केलेल्या सर्व आगामी चित्रपटांवर इरॉसचा प्रथम आणि सर्वोपरि धारणाधिकार (lien) आणि प्रभार (charge) आहे.

'जटाधारा'' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याची निर्मिती क्रिअर्ज एंटरटेनमेंट प्रा. लि. च्या संस्थापक आणि प्रमुख सुश्री प्रेरणा अरोरा यांनी इतर निर्मात्यांसोबत किंवा

त्यांच्यामार्फत केली आहे. त्यानुसार, इरॉस याद्वारे सर्व सामान्य आणि विशेषतः चित्रपटसृष्टीतील सर्वांना, ज्यात चित्रपट निर्माते. वितरक. वित्तपरवठादार. थिएटर मालक, डिजिटल प्लॅटफॉर्म, संस्था आणि उक्त चित्रपट ''जटाधारा'' शी संबंधित इतर वेतरक चंनेल/व्यक्ती याचा समावेश आहे यांना सूचित करत आहे आणि सावध करत आहे की, त्यांनी इरॉस इंटरनॅशनल मीडिया लि. च्या पूर्व लेखी संमतीशिवाय सदर चित्रपटाच्या किंवा त्यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही हक्क किंवा प्राप्य रक्कमेच्या (receivables) संदर्भात कोणताही व्यवहार किंवा वितरण कर नये. असे न केल्यास, जोपर्यंत इरॉस इंटरनॅशनल मीडिया लि. ला रु. २,५०,००,०००/- आणि त्यावरील जमा झालेल्या व्याजाची संपूर्ण परतफेड केली जात नाही, तोपर्यंत असे सर्व व्यवहार इरॉसच्या विद्यमान धारणाधिकार (lien), प्रभार (charge) आणि कायदेशीर हक्कांच्या

ही सार्वजनिक सुचना, इरॉसच्य कायदेशीर अधिकारांना कोणताही बाधा न उक्त चित्रपट ''जटाधारा'' च्या प्रदर्शनावर आणि वितरणावर (exploitation) मनाई हुकूम मिळवणे, तसेच कायद्यानुसार आणि न्यायतत्त्वानुसार सर्व देय रक्कम वसूल करणे यासारख्या योग्य कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार समाविष्ट आहे, परंतु तो इतकाच

आनंद अँड नाईक

कामाची अदाजित रक्कम रु

लाखात/बयाना रक्कम रु.

9३,६४९/*-*

4.98

८,६५९/-

92.02

94,423/-

90,७५०/-

99,8८०/-

92.99

१५,६१०/-

30.39

९९,५६१/-

९,६३८/-

परभणी शहर महानगरपालिका, परभणी जा.क्र.कावि/५११३ /श.अ/बांध/ना.द.वी.यो./२०२५-२६



ट्रकमधून डिझेल चोरी

पनवेल : ट्रकमधील डिझेलची चोरी केल्याप्रकरणी

अज्ञाताविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात ९

नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. राम

राऊत यांनी ट्रकमध्ये २६० लिटर डिझेल भरून ट्रक


पळस्पे फाट्याजवळ उभा केला होता. त्या ठिकाणी

त्यांना झोप लागली. सकाळी चारच्या सुमारास जाग

आल्यावर डिझेल टॅंकमधील कुलूप तोडून त्यातून

२६० लिटर डिझेलची चोरी झाल्याचे त्यांना दिसले.

दिनांक ११/११/२०२५



जा.क्र.पुर्णा/साप्रका/२०२५-२६/२२४९

nttps://sugarmart.sets.co.in बर भेट द्या.

कार्यालयीन ई-निविदा सुचना जा.क्र.कावि/४०९५ /२०२५/बांध/ई-निविदा/ दिलत्तोतर.व.सू.यो. २०२५-२६ दि. १०/११/२०२५ अन्वये परभणी शहर महानगरपालिका परभणी हद्दीत विविध प्रभागामध्ये एकूण १२ कामांची ई-निविदा पध्दतीने निविदा मागविण्यात येत असुन सदर निविदा बाबतचा तपशील, अटी व शती महाराष्ट्र शासनाचे http://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर दि. ११ / ११ / २०२५ पासून पहावयास उपलब्ध आहेत

> शहर अभियंता परभणी शहर महानगरपालिका परभणी

> > म्हाडा

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ

ई-निविदा सूचना क्र. २०५ / २०२५-२६

कार्यकारी अभियंता [पश्चिम] विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) खोली क्र. ५३७, चौथा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ (दूरध्वनी क्र. ०२२ ६६४०५४३२) हे जिल्हा उप निबंधक-३ (पश्चिम उपनगरे) यांचेकडे नोंदणीकृत पात्र मजूर सहकारी संस्थांकडून एकुण २० कामाकरीता बी-१ (Percentage Rate) नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. निविदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर https://mahatenders.gov.in उपलब्ध असतील. सदर निविदेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

अ.ऱ	я.	टप्पा	कालावधी	अ.क्र.	टप्पा	कालावधी
१		निविदा विक्री सुरू	१७/११/२०२५	2	निविदा विक्री बंद	२४/११/२०२५
			सकाळी १०:३०			दुपारी ३:००
			वाजता			वाजता
3	,	तांत्रिक बोली	२५/११/२०२५	8	आर्थिक बोली	२६/११/२०२५
ll .		उघडण्याचा दिनांक	दपारी ३००५ नंतर		उघडण्याचा दिनांक	सकाली १०-३० नंतर

उवडण्याचा दिनाक | दुपारा ३:०५ नतर | उवडण्याचा दिनाक सिकाळा १०:३० सक्षम प्राधिकारी यांनी एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्विकारली जाणार नाही

टिप : १. विस्तृत ई-निविदा सूचना उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

टिप: २. निविदा सूचनेबाबत शुध्दिपत्रक / बदल असल्यास फक्त संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील. Follow us: @mhadaofficial

CPRO/A/928 म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

कार्यकारी अभियंता (प), मुं. झो. सु. मंडळ, मुंबई



कोटक महिंद्रा प्राईम न्तिमिटेड तोंरणीकृत कार्यातयः २७ बींकेसी, तळमजला, प्लॉट क. सी२७, 'जी' ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पू), सुंबई - ४०००५१ शास्त्रा कार्यातयः १ला मजला, अंडमास प्लाझा, हरे कृष्णा हॉटेलच्या माणे, सी.एस.टी. रोड, कालिबा, सांताळुझ (पू), मुंबई - ४०००९८.

District of Mumbai City.

स्थावर मालमत्तांच्या विक्रीकरिता विक्री सूचना

न्याअर्थी, कोटक महिंद्रा प्राईम लिमिटेड ("केएमपीएल")च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन अ क फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, २००२ ("सरफैसी कायदा") अन्वये आणि सेक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियमन, २००२ सह वाचावयांच्या कलम १३(१२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्तरफैंसी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना पारित करून निम्न उल्लेखित कर्जदार/सह-कर्जदार/गहाणखतदार, जामीनदार यांच्याकडे देय रक्कम व त्यासह परताव्याच्या दिनांकापर्यंतचे करारात्मक दराने त्यावरील पुढील व्याज अधिक सर्व खर्च प्रभार आणि प्रासंगिक खर्च इ. सूवनेमध्ये उल्लेखित रक्कम सदर सूचनेच्या दिनांकापासून ६० दिवसांमध्ये प्रदान करण्याची माणणी

वालील कर्जदार/सह-कर्जदार/गहाणखतदार/जामीनदार वरील सदर रकमेची निर्दिष्ट कालावधीमध्ये भरणा करण्यास अयशर रल्याने, याद्वारे सर्वसाधारण जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि सह-कर्जदारांना सूचना देण्यात येते की, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी गपर करून ताबा घेतला आहे, जिची कोटक महिंद्रा प्राईम लिमिटेड (प्रतिभुती धनको)स देय असलेल्या **दि. ०९.१०.२०२४** रोर्ज थिकत व्याजासह **रु. ५७,०८,८१५.१५/- (रुपये सत्तावन्न लाख आठ हजार आठशे पंधरा व पैसे पंधरा मात्र)** व त्यासह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियमन, २००२ च्या नियम ८ आणि ९ अन्वये कोटक महिंद्रा प्राईम लिमिटेडला देय असलेल्या पुढील व्याज . आणि अतिरिक्त/दंडाच्या वसुलीकरिता "जसे आहे जेथे आहे तत्त्वावर", "जसे आहे जे आहे तत्त्वावर", "तेथे जे आहे तत्त्वावर" आणि कोणत्याही आधाराशिवाय तत्त्वावर" लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.

सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचित करण्यात येते की, आम्ही वेबसाईट https://kotakbank.auctiontiger.net द्वारे जाही ई-लिलाव आयोजित करीत आहोत.

कर्जदार, सह-कर्जदार, १. क्रिएटर्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार)

पत्ताः खोली क्र. ७, तळमजला, एअर व्ह्यू प्रिमायसेस, एअर कार्गो कॉम्प्लेक्सजवळ, सहार व्हिलेज र्ज्ज खाते क्र**ः तसेच येथेही:** १७२/ए, गंगा निवास को-ऑप. हौसिंग, डॉ. आंबेडकर मार्ग, गणेश गल्ली, लालबाग

> सौ. स्नेहा चंद्रशेखर गोवेकर (सह-कर्जदार) ४. श्री. प्रणव चंद्रशेखर गोवेकर (सह-कर्जदार)

र. श्री. चंद्रशेखर माधव गोवेकर (सह-कर्जदार)

सर्वांचा पत्ताः १७२/ए, गंगा निवास को-ऑप. हौसिंग, डॉ. आंबेडकर मार्ग, गणेश गल्ली, लालबाग

संबंधित मालमत्ता ही जी. बी. रोड, मानपाडा, ठाणे (पश्चिम) ४००६०७ येथे स्थित **हिल क्रेस्ट को** ऑप. हौ. सोसा. लि. या **संस्था आणि हिल क्रेस्ट** या इमारतीमधील **इमारत क्र. ४**, २ रा मजल्यावरील

निवासी **सदनिका क्र. २०१**, मोजमाप ४४८ चौ.फू. कार्पेट क्षेत्रफळ, ४२ चौ.फू. कार्पेट क्षेत्रफळ आणि

ı						
	कलम १३(२) अन्वये मागणी सूचना दिनांक -	भौतिक ताबा दिनांक - ०२.०६.२०२५				
	राखीव किंमत (रु.मध्ये)	इसारा रक्कम अनामत (रु.मध्ये)	बोली विस्तार रक्कम (रु.मध्ये)			
	रु. ७६,१८,०५०/- (रुपये शहात्तर लाख	रु. ७,६१,८०५/- (रुपये सात लाख	रु. ५०,०००/- (रुपये वौऱ्याऐंशी			
	अठरा हजार पन्नास मात्र)	एकसष्ट हजार आठशे पाच मात्र)	लाख वौसष्ट हजार पाचशे मात्र)			
	ई-लिलाव दिनांकः	ईएमडी सादरीकरणाचा अंतिम दिनांकः	पाहणीचा दिनांकः			
	दि. ०१.१२.२०२५ रोजी स. ११.०० (प्रत्येकी	दि. २८.१९.२०२५ रोजी	दि. १२.११.२०२५ ते २८.११.२०२५			
	५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह)	सायं. ४.०० वाजेपर्यंत	स. ११.०० ते सायं. ४.०० दरम्यान			

9. सर्व इच्छुक सहभाणी/ बोलीदारांना वेबसाईट https://kotakbank.auctiontigeer.net आणि https://altumcredc co.in/SARFAESI येथे भेट देण्याची विनंती आहे. तपशील, मदत, प्रक्रिया आणि ई-लिलावावर ऑनलाईन प्रशिक्षण याकरिता भाव्य बोलीदारांनी कृपया मे. ई-प्रोक्योरमेंट टेक्नॉलॉजिस लिमिटेड; संपर्क श्री राम शर्मा यांच्याशी संपर्क साधावा, संपर्क क्रमांक

मिल आयडीः ramprasad@auctiontigeer.net, suppoert@auctiontigeer.ne

र्माणि https://kotakbank.auctiontigeer.net येथे भेट द्यावी. ही सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियमन, २००२ च्या नियम ८(६) अन्वये वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचना देखील आहे देनांकः १२.११.२०२५ कोटक महिंद्रा प्राईम लिमिटेड (प्रतिभुती धनको निविदा विक्री कालावधी **दि. १२/११/२०२५ ते ०२/१२/२०२५, १७:०० वा. पर्यंत.** निविदा सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ **दि. 0३/१२/२०२५ रोजी १५.०० वा. पर्यंत.** निविदा उघडण्याची तारीख व वेळ शक्यतो दि. ०३/१२/२०२५ रोजी १५:०० वा. अधिक माहितीसाठी कृपया https://eprocurement.mahagenco.in मुख्य अभियता, (को ज वि कें स पोफळी)

निविदा किंमत ११८०/- प्रत्येकी, निविदा ई-टेंडरींगच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केल्याची **तारीख १२/११/२०२५**